

- ११) भूखंडाकडे जाण्या-येण्याच्या मार्गाची जबाबदारी संपूर्णपणे आपलेकडे राहिल. सुधारीत बांधकाम प्रमाणपत्र नियोजित रस्त्याप्रमाणे दिले असल्यास त्या रस्त्याचे काम महानगरपालिकेच्या सोयी प्रमाणे व प्राधान्याप्रमाणे केले जाईल व तसा रस्ता होईपर्यंत इमारतीकडे जाणाऱ्या येणाऱ्या मार्गाची जबाबदारी सर्वस्वी आपली राहिल.
- १२) सदर जागेत विहीर असल्यास ती संबंधित विभागाच्या परवानगी शिवाय जुजवू नये.
- १३) सदर जागेतून पाण्याचा नैसर्गिक निचरा होत असल्यास तो जलनिःसारण विभाग, (क.डों.म.पा.)च्या परवानगीशिवाय वळवू अथवा बंद करू नये.
- १४) सदर प्रकरणी चुकीची व अपूर्ण माहिती दिली असल्यास सदर सुधारीत बांधकाम प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
- १५) बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकावयाचे झाल्यास महापालिकेच्या बांधकाम खात्याची परवानगी घेणे आवश्यक राहिल व त्याकरीता नियमाप्रमाणे लागणारी रक्कम (टॅंड झाल्यास त्यासह रक्कम) भरवी लागेल तसेच निरूपयोगी साहित्य महापालिका सांगेल त्यादीकाणी स्वखर्चाने वाहून टाकणे बंधनकारक राहिल.
- १६) प्रस्तुत भूखंडास पिण्याचे पाणी महानगरपालिकेकडून उपलब्धतेनुसार दिले जाईल व त्यासाठी आवश्यक ती जलवाहिनी क.डों.म.पा च्या पाणी पुरवठा विभागाकडून दिलेल्या निर्देशानुसार स्वखर्चाने टाकणे आवश्यक राहिल.
- १७) सदर जागेत बांधकाम करण्याबाबतचा पूर्वीचा परवाना असेल तर तो या सुधारीत बांधकाम प्रमाणपत्रामुळे रद्द झाला असे समजण्यात यावे.
- १८) गटाराचे व पावसांच्या पाण्याचा निचरा होणेकरिता महानगरपालिकेच्या गटारास जोडणेसाठी पक्क्या स्वरूपाची गटारे बांधावीत तसेच बांधकामासाठी नळचे कनेक्शन मिळणार नाही त्यासाठी संबंधितांनी स्वतः बांधकामासाठीच्या पाण्याची व्यवस्था करावी.
- १९) नकाशात रस्ता रॅन्दीकरणाखाली दर्शविलेली जमीन तसेच अंतर्गत रस्ते, सार्वजनिक रस्त्याचा भाग समजण्यात येईल. तसेच भविष्यात रस्ता रॅन्दीकरणासाठी जागा लागल्यास ती क.डों.म.पा.स विनामूल्य हस्तांतरित करावी लागेल.
- २०) रेखांकन प्रस्तावातील सर्व भूखंड रस्ते, खुल्या जागा, यांची प्रस्तावित नकाशाप्रमाणे जागेवर आखणी ता.नि.भू.अ. यांचे मार्फत करून घ्यावी व त्यांचेकडील प्रमाणित मोजणी नकाशाची प्रत सुधारीत बांधकाम प्रमाणपत्र दिलेल्या तारखेपासून एक वर्षाचे आत सादर करावी.
- २१) भूखंडातील विकास योजना रस्ते क.डों.म.पा.च्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निर्देशाप्रमाणे खडीकरण व गटार विकसित करून क.डों.म.पालिकेस विनामूल्य हस्तांतरित करावे.
- २२) जलनिःसारण विभाग व मलनिःसारण विभाग, अग्निशमन विभाग, पाणी पुरवठा विभाग, उद्यान विभाग, क.डों.म.पा.यांचे कडील ना-हरकत दाखला बांधकाम नकाशासह सादर करावा.
- २३) जागेच्या मालकी हक्काबाबत काही वाद असल्यास अथवा निर्माण झाल्यास त्यांचे संपूर्ण निराकरण करण्याची जबाबदारी आपली राहिल.
- २४) नकाशात दाखविल्याप्रमाणे बांधकामाचा फक्त राहणेसाठी उपयोग करावा.
- २५) भूखंडाचा पोहोच रस्ता पक्क्या स्वरूपात तयार केल्याखेरीज वापर परवाना मिळणार नाही.
- २६) बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेतल्याशिवाय इमारतीचा वापर सुरू करता येणार नाही. बांधकाम पूर्णत्वाच्या दाखल्यासाठी, वारंशित्यकार व स्थापत्यविशारद यांच्या विहित नमुन्यातील दाखल्यासह रितसर प्रस्ताव सादर करण्यात यावा.
- २७) ओल्या व सुक्या कच्च्यासाठी स्वतंत्र कचराकुंड्यांची व्यवस्था करावी.
- २८) प्रकरणी बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेणेपूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निर्देशाप्रमाणे इमारतीत सौरउर्जा उपकरणे बसवणे आवश्यक आहे.
- २९) प्रकरणी बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेणेपूर्वी रेन वॉटर हॉव्हेस्टिंगबाबत मा.कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभागाकडून निर्देश घेऊन त्याप्रमाणे अंमलबजावणी करणे आपणांवर बंधनकारक राहिल.
- ३०) पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पाणी पुरवठा सुधारणा होईपर्यंत महानगरपालिकेची राहणार नाही.
- ३१) वरीलप्रमाणे सर्व ना-हरकत दाखल्यांनुसार इमारतीचे नकाशात फेरबदल करणे आपणांवर बंधनकारक राहिल.
- ३२) प्रकरणी विषयार्थित भूखंडाच्या मालकी हक्काबाबत भविष्यात कोणताही वाद / न्यायालयीन दावा निर्माण झाल्यास त्याचे निराकरण करणेची संपूर्ण जबाबदारी आपली राहिल, याबाबत आपण हमीपत्र सादर केले आहे.
- ३३) प्रकरणी बांधकाम नकाशामध्ये दर्शविलेल्या पोहोच रस्त्याबाबत भविष्यात कोणतीही तक्रार / न्यायालयीन वाद निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी आपली राहिल, याबाबत आपण हमीपत्र सादर केले आहे.
- ३४) प्रकरणी बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेणेपूर्वी महसूल विभागाकडून गौणखनिज स्वामित्वधन रक्कम शासनस जमा केलेबाबतचा ना हरकत दाखला सादर करणे आपणावर बंधनकारक राहिल.
- ३६) प्रकरणी २४.०० मी. रॅन्ड रस्त्याने विकास योजना बाधीत क्षेत्राची ताबा पावती व ७/१२ उतारा सहा महिन्यांच्या आत महापालिकेच्या नावे करणे आपणावर बंधनकारक राहिल. तोपर्यंत सदर क्षेत्राचे बांधकाम करू नये. याची नोंद घ्यावी

इशारा:— मंजूर बांधकाम प्रस्तावाव्यतिरिक्त केलेल्या अनधिकृत फेरबदलांबाबत आपण महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या तरतुदी नुसार दखलपत्र गुन्ह्यास पात्र राहाल.

सहाय्यक संचालक, नगररचने (कुरिता)
कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण

- प्रत :-
- १) उप आयुक्त अनधिकृत बांधकाम विभाग, क.डों.म.पा.कल्याण.
 - २) उपआयुक्त (ई' गव्हर्नन्स) यांना महानगरपालिका संकेत स्थळावर प्रसिध्द करणेबाबत
 - ३) करनिर्धारक व संकलक क.डों.म.पा.कल्याण.
 - ४) पाणिपुरवठा विभाग, क.डों.म.पा.कल्याण.
 - ५) प्रभाग क्षेत्र अधिकारी ई' प्रभाग क्षेत्र.

कर्याण डीबिल्वली महानगरपालिका, कल्याण

कुष्ठरित

जा.क्र.कडोमपा/नरवि/बाप/२७गावे/२०१८-१९/२३ दिनांक :- ०८/०२/२०२१



प्रति,
श्री. मुकुंद गणपत पवार व इतर
कु.मु.प.धारक — मे. डीम डेक्कलपर्स तर्फे श्री. दिपक. हरीराम कटरमल व इतर
द्वारा — अनिरुद्ध श. दास्ताने, कल्याण. (वास्तुशिल्पकार)
स्थापत्य अभियंता — मे. जे. डब्ल्यू. कन्सल्टंट तर्फे श्री. अच्युत वाटवे.

विषय:— मौजे नांदीवली तर्फे पंचानंद, स.नं. ५८, हि.नं. १२/१ येथे सुधारीत बांधकाम परवानगी मिळणेबाबत.

संदर्भ:— १) जा.क्र.कडोमपा/नरवि/बाप/डोवि/२०१८-१९/२३, दि. २१/०१/२०१९ रोजीची बांधकाम प्रारंभ परवानगी.
२) आपला दि. ११/११/२०२० रोजीचा वास्तुशिल्पकार श्री. अनिरुद्ध श. दास्ताने याचेमार्फत सादर केलेला अर्ज क्र. १२२४१.

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ४४ तसेच म. प्रा. व न. अधिनियम १९६६ चे कलम ४५ नुसार स.नं. ५८, हि.नं. १२ (पै), मौजे नांदीवली तर्फे पंचानंद, या भूखंडाच्या ७/१२ उताऱ्यानुसार ५३००.०० चौ.मी. क्षेत्रापैकी किमान हद्दीनुसार प्राप्त होणाऱ्या २०२९.२६ चौ.मी. क्षेत्राच्या भूखंडारव शासनाचे दि. २९/०१/२०१६ रोजीचे ह.वि.ह. धोरणानुसार २४.०० मी. रंद रस्त्याखालील क्षेत्र विकास हक्क स्वरुपात विचारात घेऊन एकूण २३१८.०४ चौ.मी. क्षेत्रास संदर्भित पत्र क्र. १ अन्वये बांधकाम प्रारंभ परवानगी प्रदान करण्यात आलेली आहे.

सद्यस्थितीत सदर भूखंडाच्या ७/१२ उताऱ्याची खातेफोड करून नविन स.नं. ५८, हि.नं. १२/१ या भूखंडाच्या ७/१२ उताऱ्यानुसार २६००.०० चौ.मी. क्षेत्रापैकी किमान हद्दीचे फेर सर्वेक्षणानुसार प्राप्त होणाऱ्या २४१४.५८ चौ.मी. क्षेत्राच्या भूखंडारव शासनाचे दि. २९/०१/२०१६ रोजीचे ह.वि.ह. धोरणानुसार २४.०० मी. रंद रस्त्याखालील क्षेत्र विकास हक्क स्वरुपात वापरून एकूण २६४९.५६ चौ.मी. बांधकाम क्षेत्रासहित भूखंडाचा विकास करावयास मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९चे कलम २५३ अन्वये बांधकाम करण्यासाठी केलेल्या दिनांक ११/११/२०२० च्या अर्जास अनुसरून खालील अटी व शर्तीस अधिन राहून, तसेच हिरव्या रंगाने दुरुस्ती दाखविल्याप्रमाणे वाडे-भिंतीच्या बांधकामासह, सुधारीत बांधकाम प्रमाणपत्र देण्यात येत आहे. इमारतीच्या व जागेच्या मालकी हक्कासंदर्भात कुठलाही वाद निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी आपण जबाबदार राहाल या अटीवर हे संमतीपत्र देण्यात येत आहे.

इमारत — स्टिक्ट + पहिला मजला ते दहावा मजला (रहिवास)

सहाय्यक निरीक्षक, नगररचना **किरिता**
कल्याण डीबिल्वली महानगरपालिका, कल्याण

- १) सदर सुधारीत बांधकाम प्रमाणपत्र दिल्याचे तारखेपासून एक वर्षापर्यंत वैध असेल, नंतर पुढील वर्षासाठी मंजूरीपत्राचे नूतनीकरण मुदत संपण्याआधी करणे आवश्यक आहे. नूतनीकरण करताना किंवा नवीन परवानगी घेताना त्यावेळी अस्तित्वात आलेल्या नियमांच्या व नियोजित विकास योजने अनुषंगाने छाननी करण्यात येईल.
- २) नकाशात हिरव्या रंगाने केलेल्या दुरुस्त्या आपल्यावर बंधनकारक राहतील.
- ३) बांधकाम चालू करण्यापूर्वी सात दिवस आधी महापालिका कार्यालयास लेखी कळविण्यात यावे.
- ४) ही परवानगी ६ आपल्या मालकीच्या कब्जातील जमीनीव्यतिरिक्त अन्य जमीनीवर बांधकाम अगर विकास करण्यास हक्क देत नाही.
- ५) इमारतीचे बांधकाम या सोबतच्या मंजूर केलेल्या नकाशांप्रमाणे आणि घालून दिलेल्या अटींप्रमाणे करता येईल.
- ६) वाडेभिंत व जोत्याचे बांधकाम झाल्यानंतर वास्तुशिल्पकाराचे, मंजूर नकाशाप्रमाणे वाडेभिंतीचे व जोत्याचे बांधकाम केल्याबाबतचे प्रमाणपत्र महानगरपालिकेस सादर करण्यात यावे, व ते या कार्यालयाकडून तपासून घेऊन "जोता पूर्णाच्या दाखला" घेण्यात यावा व त्यानंतरच पुढील बांधकाम करण्यात यावे.
- ७) सदर अभिन्यासात कोणत्याही प्रकारचा फेरफार पूर्व परवानगी घेतल्याशिवाय करू नये, तसे केल्याचे आढळून आल्यास सदरचे सुधारीत बांधकाम प्रमाणपत्र रद्द झाले असे समजण्यात येईल.
- ८) इमारतीच्या बांधकामाच्या सुरक्षिततेची (स्ट्रक्चरल सेफ्टी) जबाबदारी सर्वस्वी आपले वास्तुशिल्पकार व स्थापत्य विशारद यांचेवर राहिल.
- ९) नकाशांत दाखविलेल्या गाळ्यांच्या संख्येमध्ये व नियोजनामध्ये पूर्वपरवानगीशिवाय बदल करू नये. तसेच प्लॉटच्या हद्दीत इमारती भोवती मोकळ्या सोडावयाच्या जागेत बदल करू नये व त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नये.
- १०) नागरी जमीन कमाल मर्यादा अधिनियम १९७६ मधील तरतुदी प्रमाणे जागा बांधित होत असल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपलेवर राहिल.